



Viksit Engineering Limited

CIN : L99999MH1983PLC029321

Regd. Office : Room No. 1-2, Kapadia Chambers, 51, Bharuch Street,
Masjid Bunder (E) Mumbai - (MH.) - 400 009
Ph. : (022) 66150223, E-mail : investor_viksit@yahoo.in, Website : www.viksit.in

Date: 08 August 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street
Mumbai - 400001.

Scrip Code: 506196

Sub: Newspaper cutting of published Unaudited Financial Results for the quarter ended 30 June 2025.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed copies of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30 June 2025 published in newspaper namely **Business Standard (English)** on 08 August 2025 and **Mumbai Lakshadweep (Marathi)** on 08 August 2025.


You are requested to take the above information on your record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Viksit Engineering Limited

Sejal Kankane
Company Secretary and Compliance Officer
M. No.: A76635

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2 nd floor, P.L. kale Gururji Marg, Dadar (West), Mumbai-400028.	
No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/2788/2025	Date:07/08/2025
Application u/s <u>11</u> of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963	
PUBLIC NOTICE Application No.155 of 2025	
Charkop Neha Co-op Housing Society Ltd., CTS No. 417/A, Survey No. 2, Hissa No. 6, Charkop Village, M.G. Road, Kandivali (W), Mumbai 400067 Applicant, Versus, 1. M/s. V.N. Patil & Co., Partner-Mr. Vinayak Nana Patil, Vinayak Bunglow, Charkop Gama, M.G. Road, Kandivali (W), Mumbai 400067 2. Mr. Satish Jannadas Dattani, Laxmi Shopping Centre, V.L. Road, Kandivali (W), Mumbai 400067 3. Mr. Pandurang Atmaram Bhandari, 4. Mr. Krushna Dhanaji Bhandari, 5. Mr. Jairam Dhanji Bhandari, 6. Mr. Dattaram Ramji Bhandari, 7. Ms. Shankant Dukka, 8. Ms. Babibai Ramji, 9. Mr. Vasant Ramji, 10. Mr. Jagan Ramji, 11. Smt. Manjulabai Ramji, 12. Mr. Bhalechandra Ramji, Survey no. 2, Hissa No. 6, CTS No. 417/A of Village Charkop M.G. Road, Charkop Gama, Kandivali (W), Mumbai 400067 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.	
Description of the Property :-	
<div style="border: 1px solid black; padding: 10px; text-align: center;"> Claimed Area </div> Unilateral conveyance of the land admeasuring about 505.40 sq. mtrs. area, bearing C.T.S. No. 417/A of Village Charkop, Survey No. 2, Hissa No. 6 situated at Charkop Gama, M.G. Road, Kandivali (W), Mumbai 400067 (hereinafter referred to as "the Site Premises"), in favour of the Applicant Society.	
The hearing in the above case has been fixed on 01/09/2025 at 2.00 p.m. <div style="display: flex; justify-content: space-around; align-items: center;"> <div style="text-align: center;">  </div> <div style="text-align: center;"> Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. </div> </div>	

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/2692/2025 Date:30/07/2025

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE
Application No. 187 of 2025

Shubh Commercial Premises Co-op Society Ltd., CTS No. 133, 133/1 to 23, Akurli Road, Opp. HDFC Bank, Kandivali (E), Mumbai 400101 Applicant, Versus, 1. Mr. Mathuradas Narandas Majithia, Through his Constituted Attorney Mr. Suketu Mathuradas Majithia, 7, Laburnam Road, Madhuban, 02nd floor, Gamdevi, Mumbai 400007 2. Shubham Co-operative Housing Society Ltd., Akurli Road, Opp. E.S.I.S. Hospital, Kandivali (W), Mumbai 400101 3. Shree Shubham Co-operative Housing Society Ltd., Akurli Road, Opp. E.S.I.S. Hospital, Kandivali (W), Mumbai 400101 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.


Description of the Property :-

<u>Claimed Area</u>
Unilateral Conveyance of the land bearing C.T.S. No. 133, 133/1 to 23 admeasuring 847.04 sq. mtrs. or thereabout out of the plot area of 3500.06 sq. mtrs. of the said plot in the Revenue Village Akurli, Taluka Borivali, situated at CTS No. 133, 133/1 to 23, Akurli Road, Opp. HDFC Bank, Kandivali (E), Mumbai 400101, in the Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on **19/08/2025 at 2.00 p.m.**

Seal

Sd/-
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.

	<h1 style="margin: 0;">UGRO Capital Limited</h1> <p style="margin: 0;">4th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Road, Kurla, Mumbai 400070</p>	
<h2 style="margin: 0;">DEMAND NOTICE</h2>		
<p>UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("THE ACT") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002, ("THE RULES")</p>		
<p>The undersigned, being the authorised officer of UGRO Capital Limited under the Act and in exercise of the powers conferred under Section 13(2) of the Act, read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that the borrower(s) are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of the demand notice is being effected by affixation and publication as per the Rules. The contents of the demand notice(s) are extracted herein below:</p>		
Sl.No.	Name of the Borrower(s)	Demand Notice Date and Amount
1.	1. VISHAL ENTERPRISES 2. TEELIV HEALTHCARE INDIA PRIVATE LIMITED 3. BALWANTRA SHAMALJI LAKHANI 4. MAYURI BALWANTRA LAKHANI 5. VISHAL BALVANTRA LAKHANI 6. AKSHIT BALWANTRA LAKHANI LAM - UGMRRSS0000070186	Demand Notice Date: 14-Jul-25 Notice Amount: Rs. 2,29,25,072.00/- As on 10-Jul-25
<p>Description of Secured Asset(s): - Flat No. 8, addressing 423 Square Feet Carpet area, on 1st floor, in the Building known as "Bhagnani Co-Operative Housing Society Limited", constructed on Land bearing CS No. 12/3 of San Division, lying being and situate at Causeway Road Near Churnbatti Railway Station Son (West), Mumbai (Said Property) Boundaries:- On or towards the North: On or towards the South: On or towards the East: On or towards the West: NOT PROVIDED</p> <p>The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and pay the demand amount mentioned therein and hereinafter within 60 days from the date of this publication together with applicable interest, late payment penalty, bounce charges, cost and expenses etc. till the date of realization of the payment. The borrower(s) may note that UGRO Capital Limited is a Secured creditor and will claim the priority available by the borrower(s) is a secured debt against the immovable property(ies) being the secured asset(s) mortgaged by the borrower(s) with UGRO Capital Limited.</p> <p>In the event, the borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, UGRO Capital Limited is entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the Secured Asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder in order to realize the debts in the loan account of the borrower(s). UGRO Capital Limited is also empowered to ATTACH AND/OR SEAL the Secured Asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the sale of the Secured Asset(s), UGRO Capital Limited also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the Secured Asset(s) is insufficient to cover the dues payable by the borrower(s) to UGRO Capital Limited. This remedy is in addition and independent of all other remedies available to UGRO Capital Limited under any other law.</p> <p>The attention of the borrower(s) is invited to Section 13(b) of the Act in respect of time available, to redeem the Secured Asset(s) and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing or dealing with the Secured Asset(s) or transferring the same by way of sale, lease or otherwise (other than in ordinary course of business) any of the Secured Asset(s) without prior written consent from UGRO Capital Limited and non-compliance of the above is an offence punishable under Section 29 of the Act. The copy of the demand notice(s) is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, collect the same from the undersigned.</p>		
<p>Place: MUMBAI Date: 08.08.2025</p>		
<p>For UGRO Capital Limited, authorised officer:</p>		<p>Sd/-(Authorised Officer) Authorised officer:ugrocapital.com</p>

VIKSIT ENGINEERING LTD

CIN : L99999MH1983PLC029321

Reg.Off: Room No- 1-2, Kapadia Chambers, 51Baruch Street Masjid Bunder (E),
Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400009. | **Email :** investor_viksit@yahoo.in

Extract Of Statement of Unaudited Financial Results For The Quarter ended 30 June 2025

Sl. No.	Particulars	Quarter ended			(Rs In Lacs)
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	31.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total income from operations (net)	-	-	0.47	1.01
2	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-3.79	-100.81	-29.37	-170.92
3	Net Profit / Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-13.48	-114.30	-29.37	-184.40
4	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-13.48	-114.32	-29.45	-184.51
5	Total Comprehensive Income for the period	-13.48	-114.32	-29.45	-184.51
6	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	24.90	24.90	24.90	24.90
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-5.41	-45.91	-11.83	-74.10
8	Basic & Diluted	-5.41	-45.91	-11.83	-74.10

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results as on 30 June 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 approved by audit committee and board of directors in their meeting held on 06.08.2025.

The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com.

Scan the QR Code to view
the results on the website of BSE Limited

By order of the Board
For Viksit Engineering Ltd
Sd/-
Kushal Chaturvedi
Chairman & Director
DIN:11045524


Place : Mumbai
Date : 08/08/2025

SINTERCOM INDIA LIMITED								
CIN: L29299PN2007PLC129627								
Regd Office: Gat No. 127, At Post Mangrul, Tal: Maval (Talegaon Dabhade), Pune-410507								
Website: www.sintercom.co.in			Email: investor@sintercom.co.in					
Statement of Unaudited/ Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2025								
(Figures in ₹ 000 except per share data)								
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended			
		June 30, 2025 Unaudited	March 31, 2025 Unaudited	June 30, 2024 Unaudited	Mar 31, 2025 Audited			
1.	Revenue from Operations	238,903	241,087	208,773	900,138			
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	5,961	4,104	2,715	15,688			
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	5,961	4,104	2,715	15,688			
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional Items	2,633	471	794	6,665			
5.	Total Comprehensive Income	2,713	442	934	6,924			
6.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	660,217			
7.	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 each)	275,278	275,278	275,278	275,278			
8.	Earnings Per Share (Rs.) (not annualised)							
	(a) Basic	0.10	0.02	0.03	0.24			
	(b) Diluted	0.10	0.02	0.03	0.24			

Notes:

1. The above Financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 07th August, 2025.

2. The above is an extract of detailed format of Financial Results for quarter ended on 30th June, 2025 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Results are available on the website of the NSE at www.nseindia.com and the Company's website at www.sintercom.co.in



For and on Behalf of the Board of Directors
Sintercom India Limited

Place : Pune
Date : 07th August, 2025

Jignesh Raval
Managing Director

Pankaj Bhatawadekar
Chief Financial Officer

<div style="display: flex; justify-content: space-between; align-items: center;"> <div style="text-align: center;"> <h1 style="margin: 0;">SBFC</h1> </div> <div style="text-align: center;"> <h1 style="margin: 0;">SBFC Finance Limited</h1> </div> </div>			
<p style="margin: 0;">Registered Office: Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri- Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059.</p> <h2 style="margin: 0;">POSSESSION NOTICE</h2> <h3 style="margin: 0;">(As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)</h3>			
<p>Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.</p> <p>The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates.</p> <p>The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SBFC Finance Limited.</p>			
Sl. No.	Name and Address of Borrowers & Date of Demand Notice and Loan Ac No.	Description of Property(ies) & Date of Possession	Amount demanded in Possession Notice (Rs.)
1.	1. MR.DARSHAN VIJAY BUDHYALE, 2. MRS.MANASI DARSHAN BUDHYALE Both are having address at : Flat No.12 on 3rd floor, B wing Sharda B CHSL Near Tajmal Road Mill, Sadhu Bells School Road, Plot No.233, Sector 8A of Village Uhlansagar, Uhlansagar-1 Tal. Uhlansagar, Dist. Thane, Maharashtra-421001 Demand Notice Date: 22nd March 2025 LOAN ACCOUNT No. 4021060000043870 (PRO0828053) & 4021060000361720 (PRO1409905)	All that piece and parcel of the Property Flat No.12, area measuring 610 Sq.ft (built up) on 3rd Floor in B wing of the building earlier known as " Sharda Apt No.II" now known as "Sharda Co-operative Housing Society Limited" at Plot No. 223, Section 8-A, St-located at Uhlansagar-1, Dist. Thane 421001 at Revenue Village Uhlansagar, Uhlansagar and District Thane within the limits of Uhlansagar Municipal Corporation and within the Jurisdiction of Sub-Registrar of Assurance of Uhlansagar-1 and Registration District Thane and bounded as under- East- School, West- Road, North: Road, South: Govt.Plot. Date of Possession: 4th August, 2025	Rs. 24,61,003/- (Rupees Twenty Four Lacs Sixty One thousand Three Only) as on 18th March, 2025
2.	1. MR. MANISH SHIVRAM SHIRKE, 2. MRS. RESHMA PRAKASH PAWAR Both are having address at : B-2 Room No. 005 Nav Bharat CHSL Sector 3 New Panvel Rajgad-412026. DEMAND NOTICE DATE: 24ND MARCH 2025 LOAN ACCOUNT No. 76165 (PRO0961273) & 402106000102220 (PRO0996893)	All that piece and parcel of the Property Flat No. 006 on Ground floor, Building No. B-2, Building known as The Nav Bharat Co-op. Housing Society Ltd., measuring 46.99 sq. mtrs. Built-up area, constructed on bearing Plot No. 5 to 8, Sector No. 2, measuring about 3970.71 sq.mtrs. situated lying and being in New Panvel(E), Dist. Raigad Date of Possession: 4th August, 2025	Rs. 40,20,872/- (Rupees Forty Lacs Twenty Thousand Eight Hundred Seventy Two Only) as on 7th February, 2025
<p>The Borrower's attention is invited to provisions of sub-section (6) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.</p>			
Place: MUMBAI Dated: 07.08.2025		Sd/- (Authorized Officer) SBFC Finance Limited.	

**ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED
(ENCORE ARC)**
 Ennore Arc Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram – 122 002, Haryana

RULE 8(1) POSSESSION NOTICE


Whereas The Authorised Officer of **Encore ARC** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (‘SARFAESI Act, 2002’) and in exercise of powers conferred and under the provisions of Section 5 of SARFAESI Act, 2002 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued following **Demand Notice** dated 26.05.2023 calling upon borrower Mr Rakesh Ramekh Shrivastav (Borrower), M/s Akshata Trading Company (Co Borrower), Mr Ashish Parekh Shrivastav (Co Borrower), M/s Arush Tours And Travels (Co Borrower) to repay the amount mentioned in the notice for the amount of Rs.93,64,646/- (Rupees Ninty Three Lakh Fifty Four Thousand Six Hundred Forty Six Only) as on 22.05.2023 along with interest at contractual rates till actual repayment/realization, within 60 days from the date of receipt of the said notice. And whereas, The **Encore Asset Reconstruction Company Private Limited** acting in its capacity as the trustee of **EARC-BANK-030-Trust (Encore ARC)** has acquired all rights, titles, interests & guarantees of Indostar Capital Finance Limited in the financial assets of the borrower, originated by Indostar Capital Finance Limited under section 5 of SARFAESI Act, 2002 vide Assignment Agreement registered on 24.04.2024 (Effective from 30.12.2023). The borrower, co borrower(s) & mortgagors having failed to repay the amounts, notice is hereby given by the undersigned being the Authorised Officer of **Encore ARC**, to the borrowers, co borrower(s) & mortgagors and the public in general that the Authorised Officer has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act, 2002 read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **this 06th day of August 2025**.

The borrower, co borrower & mortgagors in particulars and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Encore ARC** for an amount of Rs.1,25,64,274.62 as on 05.08.2025 along with interest at contractual rates from 06.08.2025 till actual repayment/realization after ad-justment of the amount already repaid/realized, if any.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
 Flat No. 701, 7th Floor, C Wing, Veseva Mangela Machimar Samaj Sarodaya Chsl, Versova Link Road, Near Vikram Petrol Pump, Andheri West, Mumbai 400053 **Bounded By : North : Road, South: Residential Building, East: Residential Building, West: Road.**

Place: MUMBAI **Sd/- Authorized Officer**
Date: 06.08.2025 **Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.**

 <p>अपना बँक अपना सहकारी बँक अपना साहकारी बँक</p> <p>अपना बँक (Multi State Scheduled Bank)</p>	<p>APNA SAHAKARI BANK LTD. (Multi State Scheduled Bank)</p>	<p>Regd. Office: - Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014. Corporate Office: - Apna Bank Bhavan, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai - 400 012. Tel : 022-24164860 / 2410 4861-62/2411 4863 Fax 022-24104680 Email : corporateoffice@apnabank.co.in Website : www.apnabank.co.in</p>
<p align="center">POSSESSION NOTICE</p>		
<p>Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Bank) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued Demand Notice dated September 19TH, 2024 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Mr. Neelesh Subhash Bajpai. (Borrower / Mortgagor) , Mrs. Niharika Neelesh Bajpai. (Co-Borrower / Mortgagor) , Mr. Ashish Pratap Bajpai. (Guarantor) , Mr. Raman Amarnath Jha. (Guarantor) to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 12,34,740.59 (Rupees Twelve Lakh Thirty Four Thousand Seven Hundred Forty and Paise Fifty Nine Only) as on August 31st, 2024 together with further interest thereon with effect from September 01st,2024 onward until the date of payment, within 60 days from the date of the said Notice.</p>		
<p>The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general, the Court Commissioner Advocate Charu Ganesh Kshirsagar has taken Physical Possession of the Property described herein below in exercise of powers conferred on her by an order issued by Chief Judicial Magistrate, thane in Case No.1098/2025 under Section 14 of the said Act on March 17th, 2025 handed over possession of the property to the Authorised Officer of Apna Sahakari Bank Limited (Multi State Scheduled Bank), on this August 6th, 2025.</p>		
<p>The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Bank.) for an amount of being Rs. 12,34,740.59 (Rupees Twelve Lakh Thirty Four Thousand Seven Hundred Forty and Paise Fifty Nine Only) as on August 31st, 2024 together with further interest thereon with effect from September 01st,2024 onward until the date of payment.</p>		
<p>The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec.13 of SARFAESI Act in respect of time available to redeem secured assets.</p>		
<p align="center">DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY</p>		
<p>All that Pieces and Parcel of Flat No. A-106, on First Floor, Admeasuring area 384 sq. ft. carpet area, in building No. A.in the Township known as "Rudransh ", Village Vevoor, Taluka – Palghar, Dist – Palghar.</p>		
<p>Date : 06.08.2025 Place: Palghar</p> <p align="right">Sd/- Authorized Officer, Apna Sahakari Bank Ltd. Multi State Scheduled Bank</p>		

APPENDIX IV [rule-8(1)]

POSSESSION NOTICE (for Immovable property)

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED
 CIN: U67100MH2007PLC174759

Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098

Whereas, the Authorized Officer of the Secured Creditor under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated **05.03.2025** calling upon **1) ARUN KUMAR (BORROWER) 2) NISHA KUMARI (CO-BORROWER)** bearing Loan Account No. 217020000956 to repay the amount mentioned in the notice being **Rs.15,81,264.40/- (Rupees Fifteen Lakhs Eighty One Thousand Two Hundred Sixty Four and Forty Paise Only)** within 60 days from the date of receipt of the said notice.

That **Suryod Small Finance Bank Limited** has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited in its capacity as trustee of **EARC TRUST SC- 478** (herein after referred to as **"EARC"**) vide Assignment Agreement dated **29th December 2022** under Sec.5 of SARFAESI Act, 2002. EARC has stepped into the shoes of the **SSFBL** and all the rights, title and interests of **SSFBL** with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower(s) and EARC exercises all its rights as the secured creditor.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the **5th day of August of 2025**.

The borrower(s)'s attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for an amount **Rs.15,81,264.40/- (Rupees Fifteen Lakhs Eighty One Thousand Two Hundred Sixty Four and Forty Paise Only)** and interest thereon.


DESCRIPTION OF SECURED ASSET
SCHEDULE PROPERTY


All That Piece of Parcel of Flat No. 2 Admeasuring 32.72 Sq. Mtrs. On Ground Floor in K1 Building In The Complex Known As Shree Radhyeshyam Nagar. Land Bearing Gut No.119,120,121 Admeasuring 16,750 Sq. Mtrs. Situated At Village-kudus, Taluka Wada, Dist. Palghar, Maharashtra-421312.

Boundaries As Below: East: Road And Garden, West:flat No. K1/3, North: Flat No. K1/1, South: Open

Authorized Officer

Date : 05-08-2025 **For Edelweiss Assets Reconstruction Company Limited**
Place : Mumbai **(Trustee of EARC TRUST SC 478)**

 **Edelweiss**
 Asset Reconstruction

<div>  GOODRICKE GROUP LIMITED </div>			
CIN: L01132WB1977PLC031054 Registered Office: 'Camellia House', 14, Gurusaday Road, Kolkata 700 019. Telephone: (033) 2287-3067 / 22878737 / 2287-1816 • Fax: (033) 2287-2577 / 2287-7089 Email: goodricke@goodricke.com • Website: www.goodricke.com			
Extract of the statement of unaudited financial results for the quarter ended 30th June, 2025			
(Rs. in Lacs)			
Particulars	3 Months ended 30th June 2025	3 Months ended 30th June 2024	Year ended 31st March 2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 Revenue from operations	17451	19744	92944
2 Profit/ (loss) before tax	150	1021	1405
3 Net profit/ (loss) after tax	319	1249	2006
4 Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	512	1240	2932
5 Paid up equity share capital	2160	2160	2160
6 Other equity			24895
7 Earnings per share of Rs.10/- each (basic and diluted)	1.48	5.78	9.29
NOTES 1. The above is an extract of the detailed format of Quarterly results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the BSE Limited website (www.bseindia.com) and on the website of the Company (www.goodricke.com). 2. The Standalone Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors of the Company held on 7th August, 2025.			
For Goodricke Group Limited <div> <div>Place: Kolkata</div> <div>Date : 7th August 2025</div> </div> <div> A.N. Singh Executive Vice Chairman & Managing Director cum CEO (DIN- 00620929) </div>			

UTI Asset Management Company Limited

CIN: L65991MH2002PLC137867

Registered Office: UTI Tower, 'Gr' Block, Bandra - Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051.

Website: www.utamf.com | **E-mail:** cs@uti.co.in | **Tel. No.:** 022 6678 6666



OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGE^{MENT} OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025, all shareholders are hereby informed that a special window has been opened for a period of six months, from 7th July, 2025 to 6th January, 2026 to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares.

This facility is available for transfer deeds lodged prior to 1st April, 2019 and which were rejected, returned, or not attended to due to deficiencies in documentation / process / or otherwise.

The securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company / RTA, as on date) shall be issued only in demat mode.

Investors who have missed the earlier deadline of 31st March, 2021 are encouraged to take advantage of this opportunity by furnishing the necessary documents to the Company's Registrar and Transfer Agent i.e. Kfin Technologies Limited at the address mentioned below:

Ms. Krishna Priya M
Senior Manager-Corporate Registry,

KFin Technologies Limited
Unit: UTI Asset Management Company Limited
Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32,
Financial District, Nanakramguda Serilingampally,
Rangareddy, Hyderabad, Telangana, India - 500 032.

Members are encouraged to dematerialize their physical equity shares as it will enable the Company to serve them better.

Date : 7th August, 2025

Place: Mumbai

For UTI Asset Management Company Limited

Sd/-
Arvind Patkar
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: ACS 21577

आखंड सरकार,

उत्पाद एवं मव निषेध विभाग

अधिसूचना

रॉची, दिनांक 07/08/2025

संख्या :- 04/बंदो10-45-02/2025-1446/- विभागीय अधिसूचना संख्या-903 दिनांक-21.05.2025 द्वारा अधिसूचित "आखंड उत्पाद (महिरा) की खुदरा बिक्री हेतु दुकानों की बंदोबस्ती एवं संचालन" नियमावली, 2025" तथा बिक्री अधिसूचना की शर्तों के तहत दिनांक 01.09.2025 से 31.03.2030 तक की अवधि के लिए आखंड राज्य के सभी जिलों में "देशी शराब की दुकान" तथा "कम्पोजिट दुकान" की बंदोबस्ती ई-लॉटररी प्रणाली द्वारा निम्नलिखित कार्यक्रम के अनुसार संपादित की जाएगी:-

- I- "देशी शराब की दुकान" और "कम्पोजिट दुकान" की ई लॉटररी से बंदोबस्ती हेतु ऑनलाईन आवेदन दिनांक-08/08/2025 के पूर्वोक्त 11:00 बजे से दिनांक-20.08.2025 तक 7:00 PM तक <https://exciselottery.jharkhand.gov.in> पर फॉर्म (वेबसाइट) पर प्राप्त किया जायेगा।
- ii- ई-लॉटररी में प्रतिभागिता के लिए संबंधित दुकान/दुकानों के समूह हेतु बिक्री अधिसूचना में निर्धारित धरोहर धनराशि तथा आवश्यकतानुसार का भुगतान Credit Card/Debit Card/ NET BANKING/NEFT/ RTGS/IMPS इत्यादि ऑनलाईन विधि से उक्त पोर्टल (वेबसाइट) पर प्राप्त किया जायेगा। उक्त भुगतान की पुष्टि आवेदन पोर्टल/विभाग के खाते में दिनांक-20.08.2025 को 11:59 PM तक प्राप्त हो जानी चाहिए। दिनांक-20.08.2025 को 11:59 PM तक विहित राशि के भुगतान प्राप्ति की पुष्टि आवेदन पोर्टल अथवा विभागिय बैंक से अप्राप्त रहने की स्थिति में आवेदक ई-लॉटररी में प्रतिभाग नहीं कर सकेंगे।
- iii. कम्प्यूटर से Randomization के द्वारा दिनांक 22/08/2025 के पूर्वोक्त 11:00 बजे से ई-लॉटररी की प्रक्रिया की जाएगी। ई-लॉटररी के ऑनलाईन प्रमाण का लिंक विभागीय वेबसाइट <https://excise.jharkhand.gov.in> एवं जिला के वेबसाईट पर उपलब्ध रहेगा। ई-लॉटररी का ऑनलाईन रेट्रीकालर सभी जिला समाह्वारणालय में भी प्रक्रिया जायेगा।
- iv. ई-लॉटररी की प्रक्रिया राज्य स्तर पर दुकान/दुकानों के समूह के लिये निर्धारित वार्षिक न्यूनतम प्रथामूत राजस्व (MGR) के आधार पर अवरोही क्रम (descending order) में सम्पन्न होगी।
- v. ई-लॉटररी का परिणाम <https://excise.jharkhand.gov.in> एवं जिला के NIC वेबसाईट पर उपलब्ध होगा।
- vi. ई-लॉटररी में सफल विजेता को आवेदन तथा उसके साथ सलनक लिये जानेवाले सभी कागजातों की स्व-अभिप्रेमाणित छापावृत्ति संबंधित मूल प्रमाण-पत्र के साथ दिनांक 25.08.2025 तक संबंधित जिला उत्पाद कार्यालय में अवश्य जमा करना होगा।
- vii. ई-लॉटररी में सफल विजेता को संबंधित दुकान/दुकानों के समूह के लिए प्रतिवृत्ति राशि तथा निर्धारित एकमुश्त वार्षिक अनुज्ञापत्र शुल्क दिनांक 25.08.2025 तक संबंधित जिला उत्पाद कार्यालय में अवश्य जमा करना होगा।
- viii. ई-लॉटररी में सफल विजेता को दिनांक 29.08.2025 तक प्रस्तावित दुकान परिसर के लिए अप्रार्थित रहित स्थल का पूर्ण विवरण संबंधित जिला उत्पाद कार्यालय में उपलब्ध कराना होगा।
- ix. ई-लॉटररी में सफल विजेता को दिनांक 29.08.2025 तक अभिमत उत्पाद परिवहन कर (ETD) की राशि जमा करनी होगी।
2. बिक्री अधिसूचना की शर्त, जिलावार खुदरा उत्पाद दुकान/दुकानों के समूह की विवरणी, आवेदन प्रपत्र, ई-लॉटररी हेतु आवेदन समर्पित करने की प्रक्रिया, शपथ पत्र इत्यादि का विहित प्राप्य सभी जिला उत्पाद कार्यालय, विभागीय वेबसाइट <https://excise.jharkhand.gov.in> एवं <https://exciselottery.jharkhand.gov.in> पर प्राप्त की जा सकती है।
- iii-लॉटररी हेतु आवेदन समर्पित करने में किसी प्रकार की कठिनाई के निराकरण हेतु विभागीय स्तर पर Helpdesk का गठन किया गया है, जिसका मोबाईल संख्या- 9430321831 (सामान्य कॉल), 9508065730 (Whatsapp मैसेज) एवं ई-मेल आईडी- excise.jhr@gmail.com है। उक्त मोबाइल संख्या प्रत्येक दिन के पूर्वोक्त 10:00 बजे से अपराह्न 06:00 बजे तक क्रियशील रहेगी। सभी जिला उत्पाद कार्यालयों में स्तर पर भी एक Helpdesk का गठन किया जायेगा, जिसकी विवरणी संबंधित जिला के NIC वेबसाईट तथा उत्पाद कार्यालय में उपलब्ध रहेगी।
4. खुदरा उत्पाद दुकानों के अनुज्ञापत्रों की बंदोबस्ती हेतु आवेदन प्राप्त करने की अंतिम तिथि एवं ई-लॉटररी की तिथि में परिवर्तन करने का अधिकारिक विभाग के पास सुरक्षित रहेगा।

आखंड राज्यपाल की आदेश से,
ह/0/-
आयुक्त उत्पाद आखंड, रॉची

PR 359086 Excise(25-26).D

